

कृषि विस्तार उप अभियान अंतर्गत "राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तारविषयक सुधारणा करिता सहाय्य" (आत्मा) या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य सर्वसाधारण घटकासाठी सुधारित लेखाशीर्षस मान्यता...

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०१५/प्र.क्र.१४८/ ३-अ
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : १२.०१.२०१७

वाचा- शासन निर्णय कृषि व पदुम विभाग क्र. संकीर्ण-२०१५/प्र.क्र.१४८/ ३-अ, दि.६.१०.२०१६

शासन शुध्दीपत्रक -

राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणाकरिता सहाय्य (आत्मा) या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अनुदानाच्या प्रमाणात ९०:१० ऐवजी ६०:४० असा बदल झाल्यामुळे शासन निर्णय समक्रमांक दि. ६.१०.२०१६ अनुसार राज्य सर्वसाधारण GENERAL प्रवर्गासाठी तत्संबंधित लेखाशीर्ष सुधारणेचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तथापि, सदर योजनेकरिता पूर्वीची लेखाशीर्ष कायम ठेवण्यास महालेखापाल कार्यालयाने मान्यता दिलेली आहे. तदनुसार या योजनेच्या उप गटशीर्षात बदल करण्याची आवश्यकता नसल्यामुळे शासन निर्णय समक्रमांक दि. ६.१०.२०१६ सोबतच्या प्रपत्र-ब मधील प्रस्तावित नवीन लेखाशीर्षऐवजी सध्या अस्तीत्वात असलेली लेखाशीर्षेच कायम राहतील केवळ राज्य हिस्सा १०% ऐवजी ४० % राहिल.

२. फक्त जिल्हा योजना रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, जालना, लातूर व वाशिम या जिल्हयांकरिता गौणशीर्ष ००१ ऐवजी १०९ असे करण्यास महालेखापालांनी मान्यता दिलेली असल्यामुळे त्यांची उप गट शीर्षे शासन निर्णय समक्रमांक दि. ६.१०.२०१६ सोबतच्या प्रपत्र-ब मधील प्रस्तावित नवीन लेखाशीर्षानुसार कायम राहतील.

३. हे शुध्दीपत्रक वित्त विभागाच्या कार्यासन अर्थ-१६ यांच्या टिप्पणी दि.९.१.२०१७ अन्वये त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

४. हे शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०११२१३०९४७४८०१ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विक्रम ढमाळ)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त (कृषि) , कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,

२. संचालक आत्मा, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत-

१. सर्व जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष नियामक मंडळ, आत्मा
२. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), मुंबई
३. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), नागपूर,
४. वरिष्ठ लेखा अधिकारी, VLC Section, महालेखापाल, (लेखा व हकदारी)-१, महाराष्ट्र, मुंबई
५. सर्व संचालक / कृषि सहसंचालक, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
६. संचालक (पणन), सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे
७. संचालक, वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर
८. प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, खोपोली, ता. खानापूर, जि. रायगड.
९. प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, गेट क्रमांक ४, शहाजी नगर, लाईन बजार, कोल्हापूर,
१०. प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, बुलडोजर युनिट, शिवाजी नगर, पोस्ट ऑफीस जवळ, च-होली, पुणे.
११. प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, संभाजी चौक, उंटवाडी रोड, नाशिक
१२. प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, शहानुर मिया, दर्गा रोड, औरंगाबाद.
१३. प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, तपोवन रोड, अमरावती,
१४. प्राचार्य, विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, बंगला क्रमांक ६२/१, धरमपेठ, व्ही.आय.पी.रोड, सीव्हील लाईन, नागपूर.
१५. सर्व विभागीय कृषि सहसंचालक,
१६. सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
१७. सर्व जिल्ह्यांचे जिल्हा कोषागार अधिकारी,
१८. वित्त विभाग कार्या.अर्थ-१६, अर्थ-१३, व्यय-१, व्यय-८, मंत्रालय, मुंबई-३२
१९. नियोजन विभाग कार्या.१४१८/१४१८-अ, १४३१/ १४१४, मंत्रालय, मुंबई,
२०. कृषि व पदुम विभाग, कार्यासन २ अ, मंत्रालय, मुंबई,
२१. निवड नस्ती- कार्यासन ३ अ.